

June 06, 2023

To
The Listing Department
BSE Limited
Phirozee Jeejeebhoy Towers
Dalal Street, 25th Floor
Mumbai – 400001

Name of Scrip: Bombay Talkies Limited

Scrip Code: 511246

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Copies of Publication of the Bombay Talkies Limited ("the Company") under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015

Registered Office

Mumbai – 400 018 Tel.: +91 22 9167346889

201, Nav Neelam Building, A Wing,

CIN: L65990MH1984PLC033919 Email: btl.invstcomp@rediffmail.com

2nd Floor, 108, Worli Sea Face Road, Worli

In terms of Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR), please find enclosed the copy of the advertisements published on June 05, 2023 in the Mumbai editions of 'Business Standard' (English Language) and June 06, 2023 in the Mumbai edition of 'Pratahkal' (Marathi Language) in connection with the Audited Financial Results (Standalone) for the year ended 31st March, 2023, of the Company, adopted in the Board Meeting held on Thursday, June 01, 2023 and the same are available on the website of the Company at www.bombaytalkieslimited.in.

We request you to take the above on record as compliance with relevant regulations (SEBI LODR) and disseminate it to the stakeholders.

Thanking you. Yours faithfully,

For Bombay Talkies Limited

(DHARMESH KOTAK)

Director

DIN: 06642157

Mr. Satya Narayan Mishra, a member of the Gokul Heaven (D-M) Co-Operative Housing Societ Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.AAA, in the building of the society, died on 13.11.2020. Mr. Ganeshchandra S. Mishra ha made an application for transfer of the shares of the deceased member to his name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Societ or transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Societ shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants' objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Gokul Heaven (D-M) CHS Ltd, Hon. Secretary

NOTICE

Service/Work

(Exclusive of

GST)

Cost of

Application

Appx. Total Cost

of Service/Work

Work (with GST)

Earnest Money Amount

Application opening

MAHAGENCO

No

E-Tender No.

210MW/OS/

T-147/RFX-

3000038924

210MW/BM/

T-148/RFX-

3000039015

T-149/RFX-

3000039026

T-150/RFX-

3000039027

T-151/RFX-

3000038979

660MW/BM/

T-152/RFX-

3000038041

660MW/CHP/

T-153/RFX-

3000038978

210MW/BM/

T-154/RFX-

3000039003

660MW/TM/

T-155/RFX-

3000039012

T-156/RFX-

3000038981

210MW/I&C/

T-157/RFX-

3000039073

660MW/AHP/

T-158/RFX-

210MW/TM/

T-159/RFX-

3000038553

T-160/RFX-3000039102

210MW/BM/

T-161/RFX-

3000039098

T-162/RFX-

13

15

DCB BANK

SELECTION OF AGENCY FOR SOCIAL MEDIA MANAGEMENT

AND MEDIA ANALYSIS SERVICES FOR WESTERN RAILWAY NOTICE INVITING APPLICATIONS

The Chief Public Relations Officer, Western Railway for and on behalf of President of India invites

Applications from the interested agencies from the open market on prescribed Application Form

Appx Total Cost of Service/ Rs.8,40,39,600/-with GST (Rs. Eight Crore Forty Lakhs Thirty Nine

Thousand Six Hundred Only) for two years.

SELECTION OF AGENCY FOR SOCIAL MEDIA MANAGEMENT AND MEDIA

Rs. 10,000/- + 18% GST = Rs.11,800/- (Non-Refundable) (Rs. Eleven Thousand Eight

Hundred only) in cash across the Railway Counter or if downloaded from website

Demand Draft/Pay Order in favour of Principal Financial Advisor, Western Railway

Churchgate, Mumbai (In case if Application Form is required by Post - Rs. 500/- will

Rs.3,56,10,000/- Exclusive of GST (Rs. Three Crore Fifty Six Lakhs Ten Thousand

Rs.7,12,20,000/- Exclusive of GST (Rs. Seven Crore Twelve Lakhs Twenty Thousand

Rs.5,70,200/- (Rs. Five Lakhs Seventy Thousand Two Hundred Only)

Up to 12.30 hrs. 06-07-2023

www.wr.indianrailways.gov.in

NOTICE-SRM-16

corrosion mapping by remote field electromagnetic test Rs.1,243,170.00/-

hypochlorite Solution at WTP-1 and Sewage Treatment Rs.5,874,371.90 /-

assembly required during Unit#10 overhaul at Ash Rs. 4,843,872.00/-

and Gas dampers of ECO outlet in Unit-10 during Rs. 1.786.944.00/-

heavy vehicle at CHP, KTPS on as and when required Rs. 2,753,648.79/-

On 06-07-2023 at 12.35 hrs. onwards

CPRO Office, 3rd Floor, Churchgate Station Building

EMD/Estimated

Value

Rs. 21,470.42/-

Rs.1,797,041.52/-

Rs. 15,931.70/-

Rs. 17,675.64/-

Rs. 1,417,564.00/-

Rs. 21.369.44/-

Rs. 31,036.49/-

Rs. 6.888.00/-

Rs. 338.800.00/-

Rs. 9,513.75/-

Rs. 601,375.00/-

Rs. 15,410.00/-

Rs. 1,191,000.00/-

Rs. 5,531.60/-

Rs. 203.160.00/-

Rs. 12,657.50/-

Rs. 915,750.00/-

Rs. 8,784.00/-

Rs. 528,400.00/-

Rs. 50,207.33/-

Rs. 15,680.49/-

Rs. 1.218.049.12/-

Rs. 7,771.65 /-

Rs. 427.164.71/-

Western Railway Headquarters, Mumbai – 400020

ANALYSIS SERVICES FOR WESTERN RAILWAY (FOR TWO YEARS)

WR-HQ0PR(PRSM)/2/2023 Dated: 02/06/2023 for the following services/work: -

Last Date of downloading Application Form from Up to 12.00 hrs. on 06-07-2023

WESTERN RAILWAY

Following Tenders are published on https://eprocurement.mahagenco.in

coal to CHP yard on as & when required basis.

Subject

Work of providing services for bunker scrapping of Unit

6, 210MW KTPS, Koradi and transportation of this

Approval for the work of inspection of water wall tubes &

(RFET) during overhaul/shut down of Unit-6, KTPS

3 210MW/WTP/ Two years Contract for Supply & Dozing of Sodium Rs. 62,244.00/-

Work of repairing of Secondary Auxiliary air dampers

Annual maintenance contract for repairing of light and

Approval for the Work of tube thickness survey of Unit-6

boiler tubes during overhaul/shutdown of Unit-6, KTPS.

Work of hiring services of Diving Assistance for isolation

and sealing of CW Pump Inlet and NDCT Outlet Gates

along with CW pump suction sump cleaning work at

Work contract for servicing of flame scanners, igniters

and oil gun valves during planned shutdown of unit 6 at

Procurement of Complete Fluid Coupling(Model CDR-

370) required for Clinker Grinder at Ash Handling Plant

Procurement of Aerator gear box internal spares for

Approval for the work of reversal of complete APH

basket along with duct repairs, servicing of baskets,

seal setting, shell repairs and drive gear box of Air pre

heater during overhaul/shut down of Unit-6, KTPS

vehicles & 02 nos. LMV vehicles on as and when Rs. 4,670,732.89/-

3X660MW KTPS, Koradi on Open Tender basis.

essential spares at CHP 3X660MW, KTPS, Koradi.

10 | 660MW/CHP/ Repairing of Break Rigging assembly of SAN Loco with

210 MW, KTPS, Koradi.

STP-I at 210MW, KTPS, Koradi.

required basis at CHP Koradi TPS.

660MW/CHP/ Providing Services of 2 nos. closed Four Wheeler

660MW/CHP/ Procurement of LT Switchgear materials at CHP 3 x

660 MW KTPS, Koradi.

3000039046 3 X 660 MW, KTPS, Koradi.

www.wr.indianrailways.gov.in

Koradi through open tender.

Plant, KTPS (210MW), Koradi.

system Koradi TPS

overhaul at KTPS, Koradi

660MW/AHP/ Supply of Jet Pump and Feeder Ejector Complete

660MW/CHP/ Procurement of spares for Coal Handling plant Track

Handling Plant, 3x660MW Units, KTPS, Koradi.

Whereas the Power of Attorney (PoA) was issued by DCB Bank Limited (hereinafter referred to as the "Bank") having its Registered and Corporate Office at Peninsula Business Park, 6th Floor, Tower A, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013, and its branch office at 75 Vardhaman Market Sector 17, Vashi, Navi Mumbai-400 703 to its employee Yogesh Mane (hereinafter referred to as the "said PoA").

And whereas he has ceased to be in the employment of the Bank with effect

And whereas the true copy of the said PoA has been reportedly lost, misplaced and the same has not been traced despite diligent efforts at his end. Hence, notice is hereby given that the said PoA stands cancelled and revoked with effect from the date on which the aforesaid employee has ceased to be

Please note that the Bank or any of its officials shall in no way be bound by or be responsible or liable for any acts or deeds done or purported to be done by the aforementioned person, acting under or pursuant to the said PoA, post his ceasing to be in the employment of the Bank.

Date : 05/06/2023 Head Legal For DCB Bank Limited

Only) per annum; or

Only) for two years.

be charged extra)

Last Date/Time of submission of Application

Date & Time of Opening of Applications

Venue for Application Submission and

Particulars of the Website from where the

Application Form Procedure of Selection and

Terms & Conditions etc. may be downloaded

WR's official Website/ purchase from PR Office

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at

the Flat No. 301 admesuring area 822.69Sq.ft.,equivalent no.76.43 Sq.Mtrs., Carpet, 3rd Floor, Building No.01, along with Open Car Parking No.1/303, situated at NRI Comple Seawoods Estates, at Sec- 54,56,58, Nerul, Navi Mumbai 400 706, and holding (5) shares each, of Rs.10 each earing old distinctive no. 002301 to 002400 (both inclusive) (the "Shares" comprised in Share Certificate No 0024, new distinctive no. 195501 to 197400 (both inclusive) (the "Shares" comprised in Share Certificate No. 1542, which our client intends to

All or any persons having claim of whatsoever nature in the aforesaid Flat. the Shares and the Car Parking or part thereof by way of sale, lease, license trust, lien, inheritance, succession possession, attachment, mortgage charge, lispendens, family arrangement, release, litigation, otherwise, is hereby requested to make the same known to the undersigned at the address given above in writing with supporting documents, within 15 days from the date hereof, failing which, it shall be deemed that no such claim exists and that the claimant has relinquished/abandoned such claims, it any, unconditionally/irrevocably and the proposed transaction shall be proceeded without any reference to such claims/objections.

Date: 04/06/2023

Adv Sujata Jotiba Patil

BOMBAY TALKIES LIMITED

Regd Office: 201, 2nd Floor, A Wing, Nav Neelam Building, 108, Worli Sea Face Road, Worli Mumbai, Maharashtra - 400018, India CIN: L65990MH1984PLC033919, Tel: +91 9167346889

.invstcomp@rediffmail.com, Website : www.bombaytalkie Audited Financial Results of Bombay Talkies Limited for the quarter and year ended March 31, 2023 prepared in compliance with the Indian Accounting Standards (IND-AS) (Amount in Rs. Lakhs)

(Amount in its. Earns)			
Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023			
Particulars	Quarter Ended 31-03-23 (Audited)	Quarter Ended 31-03-22 (Audited)	Year ended 31-03-22 (Audited)
Total income from operations (net)	2.79	2.09	11.59
Net Profit / (Loss) for the period			
(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(3.77)	(13.00)	(18.32)
Net Profit / (Loss) for the period before Tax			
(after Exceptional and/or Extraordinary Items)	(3.77)	(13.00)	(18.32)
Net Profit / (Loss) for the period after Tax			
(after Exceptional and/or Extraordinary Items)	(3.77)	(13.00)	(18.32)
Total Comprehensive Income for the period			
(Comprising Profit/(Loss) for the period(after tax)			
and Other Comprehensive Income (after tax))	(0.13)	(13.00)	(18.32)
Paid up Equity Share Capital	540.00	540.00	540.00
Reserves (exculding Revalution Reserve)	(37.26)	-	6.30
Securities Premium Account	-	-	-
Net worth	502.74	546.30	546.30
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	-	-	-
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
Debt Equity Ratio	-	-	-
Earnings Per equity Share(of Rs.10/each)			
(for continuing and discontinuing opretations)	-	-	-
(a) Basic:	-	-	-
(b) Diluted:	-	-	-
Capital Redemption Reserve			-
Debenture Redemption Reserve			-
Debt Service Coverage Ratio			-
Interest Service Coverage Ratio			-

1. Above results were reviewed by Audit Committee and taken on record by the Board of

Above results where reviewed by Adult Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on June 01, 2023.

The above is an extract of the detailed format of Quarterly and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and year Ended Audited Financial Results are available on the Stock Exhange website (www.bseindia.com)

and Company's website (www.bombaytalkieslimited.in).

The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.

(DHARMESH KOTAK) Director DIN: 06642157

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given under structions of my client T.R. JACOB wner of Flat No. 14, on 3rd Floor, in Chembur Bethel CHS Ltd., at Plot No. 17/18, Sector No. 6, Chheda lagar, Chembur, Mumbai 400 089. My client states that in respect of said flat he has lost/misplaced said locuments:- a) Original Agreemen lated 20/05/1977 in between 1.Shri Vishno Sahibrai Lalla and 2.Shri Moti Sahibrai Lalla and my client, and b) Original Allotment / Agreement of First Owners 1.Shri Vishno Sahibrai Lalla

All persons / authorities having any laim/s on aforesaid lost / misplaced locuments or on said Flat are required o make the same known in writing to me with documentary evidences at my under mentioned office within 15 days rom date of this publication, failing which it shall be presumed that there are no claims over the same. If any claim/s received after 15 days period nereof, same shall be considered as aived or given up.

and 2.Shri Moti Sahibrai Lalla.

ABHISHEK K. PAREKH Advocate High Court Shop No. 15 & 16, Janta Market, Near Chembur Rlv. Station. Chembur, Mumbai - 400 071.

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large

n behalf of our clients, Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) having its registered ffice at Plot No C-14 & 15.Bandra-Kurla complex, Bandra (East), Mumbai 400051 are in process of acquiring the immoveable properties from its owners. The Owners have assured our clients about their clear and marketable title of said Properties and that the said Property are free from all encumbrances and the details of the said roperty are mentioned herein below;

All that piece and parcel of the freehold land earing City Survey Number 54 (52), area to e acquired 512.12 square meters or nereabout situated at Village: Bandivali Taluka: Andheri, District: Mumbai Suburbar District, Maharashtra.

hereinafter referred to as the "said

property") nformed to the Public at large t is therefore i nd all concerns that, if any person/s having any claims or dispute about the title of the said owner / property and / or claims in espect of the said Property of whatsoever ature by way of lease, lien, gift, sale nortgage, maintenance or any other rights r claims, are hereby called upon to make he same known in writing to the indersigned on the address given herein elow and / or to Mr. Girish Gosavi (Legal Officer) of our Client directly on below entioned contact details, with all their oncerned original documents within fifteer 15) days from the date of publication of this otice, failing which, the claims, objections fany in respect of the said Property shall be considered to have been waived and / or bandoned without any such reference and ur clients shall proceed to take necessary teps / action for acquiring the said property following the due process of law nereafter, our clients shall neither be under any obligation nor shall be responsible for ny such claims, objections or complaints in

SCHEDULE OF THE PROPERTY II that piece and parcel of the freehold land bearing City Survey Number 54 (52), area to be acquired 512.12 square meters or reabout situated at Village: Bandivali aluka: Andheri, District: Mumbai Suburba District, Maharashtra.

Dated this 05th day of June, 2023. Mr. Girish Gosavi, Legal Department M. M. R. D. A. OFFICE BUILDING, BANDRA-KURLA COMPLEX, -14 & 15, E BLOCK BANDRA (EAST), MUMBAI - 400 051. HONE NO.: +912226597544

M/s. SRM Law Associates 306, Vardhman Chambers 17-G. Cawasii Patel Street Fort, Mumbai - 400001 Email address: amar.mishra810@gmail.cor

DEBTS RECOVERY TRIBUNAL JAIPUR First Floor, Sudharma-II, Lal Kothis Shopping Center, Tonk Road, Jaipur- 302015 Case No.: OA/234/2023

Punjab National Bankys Mrs Santosh Garg

To, (1)Mrs. Santosh Garg Wo Late Shri Raj Kumar Garg (Self and Being as legal Garg) Flat No D-201, Second Floor, Block-D, Cedar Luxuria Village Sukhiya, Tehsil Sanganer, Near Muhana Mandi, Jaipur, Rajasthan-302029

Nagar, Jaipur, Rajasthan-302023, Also at: 404, 4th Floor, Casuarina-B Evershine Greens New Link Road, Mumbai, Maharashtra-400053

Act, you the Defendants are directed as under.- (i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted; (ii) to disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the origina application; (iii) you are restrained from dealing with o disposing of secured assets or such other assets and disposing of secured assets or such other assets and croperties disclosed under serial number 3A of the priginal application, pending hearing and disposal of he application for attachment of properties; (iv) you hall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the ban or financial institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the plicant and to appear before Registrar of

Registrar, Debts Recovery Tribunal, Jaipu Seal

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MR ABHISHEK AWASTHEE has informed me that he is the absolute owner of fat no. 102 on the first floor, of building No: D-30 'Hari Om' R.M.G Unit No: 13 CHS Ltd, Gokuldham, Goregaon East, Gen A. K. Vaidya Marg, Goregaon East, Mumbai- 400063. My client has also reported to me that due to some oversight and bonafide mistakes the original Allotment Letter issued by CONWOOD CONSTRUCTION company on behalf of R.M.G Unit No: 13 CHS Ltd to MR BANDU SINDU JADAW allotment of above flat to MR BANDU SINDU JADAW which is confirmed in conveyance deed dated 2/02/1989 at Sr. 18 on Page No:9 (Particulars of Flat owners) which is duly registered with the Sub Registrar of Assurance of Mumbai having Registration No: PBBJ-571/89 dated 3/4/2001 along with share certificate No: 25 for five shares having distinctive Nos; 256 to 260 has been lost/misplaced by him. My client has also reported to me that he intends to sell the said flat.

Any person/s, /firm/party/ Bank/

failing which the claim of such person/s shall be treated as waived off and not binding on my client and my client's society will be advised by me to issue the duplicate share certificate for the same, and also give their NOC to sell the said flat and in the event of sale of the said flat and in the event of sale of the said flat to concerned respective proposed purchaser/s of the same, the concerned Financier/Banker also will be advised by me to finance on said flat by way of getting mortgaged by proposed purchaser/s into their favor by way of following remaining further due process of Law if any.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

who has bequeathed the self-acquired

DESCRIPTION OF PROPERTY

1. A-301, Deeprekha Building Mithaga Road, Mulund-East, Mumbai-400081,

2. Flat No 02, Jagruti Building, New PGM Colony, Mhada Colony, Mulund

ny Person/s having an

claim/objection against or in respect o

the premises or Part therefore of

otherwise or any other right, interest

whatsoever or hereby required to

the undersigned at the below

mentioned address within Seven (07) Days form the date of Publication

hereof along with proof for the said claim failing which any such right, title,

nterest claim or demand if say shall be

eemed to have been waived and /or

abandoned for all intents and purpose and not binding on my cilents.

Adv. H. M. Yadav

(Advocate High Court) 51, Indira Colony, B. R. Road, Mulund (W), Mumbai-400080.

children of deceased, me the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the dependent method.

the deceased member in the said flat within a period of 15 days from

the publication of this notice, with copies of proofs to support the claim/ objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner than deep fit.

the publication of this notice

the manner they deem fit.
Thane, dated this **5th** day of **June**, **2023**.

Shop No. 3/16, Sadan Wadi, Near Bhandup Police Station, Lake Road, Bhandup (West), Mumbai- 400 078.,

(E–Mail sablawserve@gmail.com and Mob. No. 91-9892304472/9833734207

O.W.No. 2784/23 Charity Commissioner Office, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030, Date 31.5.23

Public Notice

The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public

Trust Act 1950

1. Application No. 17 of 2023 Under Section 47 of The

as per Order dated 23/05/2023

passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-II (I/C) Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is

above referred application, it is shereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz "Bandra Malayalee Samajam" having P.T.R. No F-3435 (Bombay).

2. At Present Following names of

K. Rammohan. (President)

trustees are recorded as on the Schedule - I of the Trust.

P. Padmanabhan (Secretary)

Manoharan P. (Jt Secretary).

05. P. S. Sudhir (Treasurer) 06. N. Suresh Kumar (Jt Treasurer)

Balan Menon (Member)

C. Menon (Member).

K. N. Thankappan Panicke

(Member). 14. P. S. Ramakrishnan (Member). 15. O. Thankachan (Member). 16. T. K. Kumaran (Member).

3. The applicants has filed the

3. The applicants has here the Present application for the appointment of the following trustees in the trust. The applicants as they suggested for the appoinment of trustees in the trust. Their names are

. Nair (Member) 18. P. P. Nair (Member)

as under.

01. Dinesh Poduval. 02. Xavier Anthony. 03. Indira Kumud. 04. Porinchu Pallan.

Mathew Samuel

Shashidharan C. V. JiJi V. K. M. Suresh P. S. Sudhir. Shashidharan K

11. Vinod Nair. 12. V. J. Joseph

K. Achuthar

Seal

14. Vijaykumar Nair. 15. Sreedharan Nair. 16. Sajeesh P. B.

4. If anyone have objection for the appointment of the above persons as trustees in the trust, then they may file within 30 days from the date

of the publication of this public

or the publication of this public notice, written Objection / Say in the Application No. 17/2023 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-II, Maharashtra State, Mumbai. on date 07/07/2023 at 03.00 pm for hearing. If no one is present on the above date & time, it

will be presumed that none have an Objection / say on the appoinme the Present application will decided in accordance with law.

This Notice have Given under m

Sd/-I/C Superintendent (J)

Charity Commissioner Office Maharashtra State, Mumbai

Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State Mumbai Dated 31.05.23

Xavier Anthony (Member M. Suresh (Member). K. Shivraman (Member).

N. Ravindran (Member)

Vishwanathan, (Vice-Presider

Application No. :- 17/2023 Name of the Trust :-"Bandra Malayalee Samajam" P.T.R. No. :- F-3435 (Bombay).

Bhakti Bhate, (Advocate)

Place: Mumbai

nake the same known one in writing to

(E), Mumbai-400081,

NOTICE is hereby given for the and public at large that my clients namely Smt. Madhuri Jayesh Thakkar, Smt. Dipti Rajesh Anam, SHAMBHAVI NITEEN SHETTY is the owner of a Flat No. J/62 on the Sixth Floor Smt. Neeta Jagdish Palan have acquired the below mentioned admeasuring 565 sq. ft. Carpet area of the PALM ACRES CO-OP. HSG. SCTY.LTD., property by the way of Will dated 05/01/2017, duely notarised by Notary situated at Gavanpada, Mahatma Phule MRS. Sanjana S. Tanawade Bearing Road, Mulund (East), Mumbai - 400 081 Notary Serial No 206 pages No 33 dated 05/01/2017, executed by SHRI (For short hereinafter referred to as "th said Flat".) VASANT son of Shri Hirji Kalyanji Davda, in favour of my cilents, and

One Original Agreement for Sale from the Chain of Agreements dated 17th day of March, 1992, executed between MR PRAKASH RAMCHANDRA LELE, the Transferor therein and SMT. SHRIVALLI A. SHETTY, the Transferee therein and Stamp Duty Payment Receipt of Agreement for Sale dated 17th day of March, 1992, have been lost/misplaced and the same is not traceable even afte diligent search.

All persons, Government Authorities Bank/s, Financial Institution/s etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease license, lien, exchange, maintenance charge, trust, agreement, share easement or otherwise howsoever o whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at 603, Shagur Sadhana, G. V. Scheme Road No.2 Mulund (East), Mumbai - 400 081, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived o abandoned and my clients will be free to complete the transaction of the said Flat without reference to any such claims made thereafter.

> (YASHASHRI S. KALE) Advocate, High Court

Form No. INC-26 [Pursuant to Rule 30 of the Compa (Incorporation) Rules, 2014] Before the Central Governme

Regional Director, Western Region, Mumbai In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of Subrule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of

UNIPACT PHARMACEUTICALS

PRIVATE LIMITED

(CIN: U24230MH 2020PTC343478)

having its Registered Office at

28/6/200 PHANT NAGAR GHATKOPAR EAST,
PHANT NAGAR, MUMBAI, MH-400075

.......Applicant Company / Petitioner

NOTICE is bereby given to the General
Public that the company proposes to make

Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary Genera Meeting held on Monday, 10th October 2022 to enable the petitioner company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State of Madhya

Pradesh".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit station the nature. supported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered Office at the address mentioned

238/6200 PHANT NAGAR GHATKOPAR EAST, PHANT NAGAR, MUMBAI, MH-400075 For & on behalf or UNIPACT PHARMACEUTICALS PRIVATE LIMITED

Sd/-Date: 05.06.2023 Place: Mumbai DIN: 08826057

PUBLIC NOTICE MINOSHA INDIA LIMITED Notice is hereby given that Late MR. SUBHASH GANESH NAIK was Notice is nereby given that Late MR. SUBHASH GANESH NAIK was owner of Flat No. 107 admeasuring about 515 Sq. Feet (Carpet) equivalent to 47.84 Sq. Mtrs. on 1st Floor in Building No. 12 Known as "AVANTIKA" in the project known as "DURGESH PARK" now the registered society known as "AMBALIKA-AVANTIKA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Kalher, Bhiwandi, Thane- 421 302, he was expired on 24th March, 2023. On behalf of my clients, 1) SMT. PRIYAMWADA SUBHASH NAIK, 2) MR. SHAILESH SUBHASH NAIK, 3) MR. NILESH SUBHASH NAIK AND 4) MR. HRISHIKESH SUBHASH NAIK AND 4) MR. HRISHIKESH SUBHASH NAIK WIOW and three children of deceased, me the

Registered Office: 1073 Quest, Rajabhau Desai Marg, Behind Beau Monde Towers, Prabhadevi, Mumbai - 400025 CIN: U74940MH1993PLC074694

Email: ril.info@minosha.in | Tel.: +91-22-69394444 Url: www.minosha.in

NOTICE OF REDUCTION OF PAID-UP EQUITY SHARE CAPITAL (CP NO. 239/MB/2022 under Section 66 of Companies Act,

2013 and Rules framed thereunder)

The Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench, has vide its Order dated May 19, 2023 has approved the "Reduction of Equity Share Capital" of the Company by approving the Minutes set forth herein below :

"The paid-up share capital of Minosha India Limited is henceforth Rs. 45,32,98,040/- (Rupees Forty Five Crores Thirty Two lakhs Ninety Eight Thousand and Forty Only) divided into 4,53,29,804 (Four Crores Fifty Three Lakhs Twenty Nine Thousand Eight Hundred and Four) Equity Share of Rs. 10/- (Rupees Ten Only)

This Advertisement is published as per the directions of the NCLT in its Order dated May 19, 2023 and upon the registration of the aforesaid reduction of equity share capital by the Registrar of Companies, Mumbai on 01st June, 2023. Sd/-

Place:Mumbal Date :June 05, 2023

Mamta Surkali Company Secretary

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another Before the Central Government Regional Director Western Region

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of V-Excel Spares and Equipment Private Limited having it registered office at PLOT NO A-42,ROAD NO. 10 WAGLE ESTATE THANE WEST MH 400604.

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government. Power delegated to Regiona Director under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmatio of alteration of the Memorandum of Association of the Company in terms o the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on

20th February, 2023 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Gujarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 porta

(www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered o end by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Directo Vestern Region at the address, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumba 400002 within fourteen days of the date of publication of this notice with copy to the applicant company at its registered office at the addres PLOT NO A-42, ROAD NO. 10 WAGLE ESTATE, THANE WEST MH- 400604

For and on behalf of

V-Excel Spares and Equipment Private Limited

Date: 5th June, 2023 Place: Thane

Director

Opinion, **Insight Out**



Opinion, Monday to Saturday

To book your copy, sms reachbs to 57575 or

Business Standard

email order@bsmail.in

Insight Out

3000038560 VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING. FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS. KORADI, NAGPUR. MOBILE NO .: +91-8411958622,

E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in

CHIEF ENGINEER (O&M)

MAHAGENCO, KTPS, KORADI

Place: Kharghar, Navi Mumbai

The impact of changes if any arising on enactment of the Code on Social Security, 2020 will be assessed by the Company after the effective date of the same and the rules thereunder are notified. Figures pertaining to the previous period have been rearranged/ regrouped, wherever considered necessary, to make them comparable with those of the current period.

For and on behalf of the Board of Directors BOMBAY TALKIES LIMITED

Case No.: UA/234/2023 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

Also at: 250/93, Pratap Enclave, Sector-11, Prata

Road, Mumbai, Maharashtra-400053 (2) Shri Henry Garg Slo Late Shri Raj Kumar Garg (Beling as legal Heir of Late Shri Raj Kumar Garg) 404, 4th Floor, Casuarina-B Evershine Greens New Link Road, Mumbai, Maharashtra-400053 (3) Smt Ruby Garg Dio Late Shri Raj Kumar Garg (Beling as legal Heir of Late Shri Raj Kumar Garg) S-26, Dariya Mahal B-80, Nepen Sea Road, Mumbai, Maharashtra SUMMONE

26, Dariya Mahal B-80, Nepen Sea Road, Mumbai, Maharashtra SUMMONS
WHEREAS, OA/234/2023 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 01.03.2023
WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue Summons/ Notice on the said Application under Section 19(4) of the Act, (O.A.) filed against you for Recovery of Debts of Rs. 3826230/- (Application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of Section 19 of the Act, you the Defendants are directed as under-(ii) to

03/07/2023 at 10:30 A.M. failing which the application

iven under my hand and the seal of this Tribunal o this date: 18/05/2023.

PUBLIC NOTICE

him. My client has also reported to that he intends to sell the said flat.

Any person/s, /firm/party/ Bank/
Financial Institute having any share, right, title, benefit, interest, claim, objection, and /or demand in respect of said flat No: 102 by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, lien, easement, release, relinquishment or any other method through any agreement, / settlement, littgation, decree or court order of any court of law, contracts, / agreements, or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at my address G-28, Gokuldham Shopping Centre, Gokuldham, Goregaon East, Mumbai-400063 within 15 days from the date of publication of this notice & such claim/s, if any with all supporting documents, failing which the claim of such person/s shall be treated as waived off and no licitors.

मान्सूनपूर्व वादळामुळे राज्यात हाहाकार!

वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून आठवडाभर लांबला

राज्यभरात हजारो वृक्ष कोसळले, ९ जण दगावले; विदर्भ, खान्देशालाही तडाखा

मुंबई, दि. ०५ (प्रतिनिधी) : पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला वादळी ठिकठिकाणी हजारावर वृक्ष उन्मळून पडले. या पावसाने मराठवाडा, खान्देश, विदर्भ व आहेत. या वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून मात्र आठवडाभर लांबला) आहे.

केरळ व तामिळनाडूच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात मात्र मान्सूनपूर्व पावसाने रविवारी राज्यभरात दाणादाण उडवली.

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अनेक

दिल्ली भेटीनंतर

मुख्यमंत्र्यांचे ट्वीट

सर्व निवडणुका शिवसेना-भाजप एकत्र लढवणार!

मुंबई, दि. ०५ (प्रतिनिधी) : राज्यातील

आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र

लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी केली आहे. काल रात्री (४ जून) मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीचे फलित झाल्याचे

ट्वीट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'काल, रविवारी रात्री मी

आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी दिल्लीत

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट

घेतली. कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध

बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला

सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरु

असन अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत.

राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री.

शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत

असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व

निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा

निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या

विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या

११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय

घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले

प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच

क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य

बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू

ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार

आणि बहमताने जिंकणार.'

३६९ वृक्ष उन्मळून पडले. यात छत्रपती संभाजीनगरात २८६ व जालन्यात ८० वर पडली. छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यात बीज पडून दोन जण दगावले. तर पैठण तालुक्यात झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडीत कृष्णा मेटे (२३) याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू **ज्ञाला. नांदेड जिल्ह्यात किनवटला २ व** परभणीतील मानवत शहरात एक झाड पडले. कन्नड तालुक्यातील चापानेर येथे वीज

पडून गोठ्याला आग लागली. याशिवाय उंडणगाव-गोळेगाव रस्त्यावर असलेल्या रामकुंडवाडी येथे पत्र्याच्या व कुडाच्या शेडवर वीज पडून त्यात आश्रयासाठी थांबलेले शेतकरी कुटुंब आणि मजूर असे एकूण आठ जण भाजले. मानवत शहरात नवा मोंढा परिसरात दुकानाशेजारी असलेले झाड दुकानावर पडल्याने दुकानाचे मोठे नुकसान नांदेड जिल्ह्यात पहाटे मान्सूनपूर्व

केरळमध्ये पोहोचू शकलेला नाही. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज त्यामुळे खरा अरबी दिवसांपासून मुक्कामी आहे. दक्षिण अरबी सागरात पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल असे वातावरण तयार होत आहे. पुढील तीन-चार दिवसांत मान्सून धडकण्याची शक्यता आहे

बंगाल, उत्तर पूर्व आंध्र प्रदेश आणि विदर्भात जूनपर्यंत उष्णतेची

तेलंगणात ६ जून व दक्षिण पूर्व उत्तर प्रदेशात ७ जूनपर्यंत या लाटेची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेशातील काही भागात धुळीच्या वादळासह पाऊस होऊ शकतो

अधिकाऱ्यांना सोन्याच्या

आव्हाने समोर आली

गटांच्या

नियमितपणे निर्माण होत असलेली

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त

करण्यात आलेल्या चंदेरी रंगाच्या

धातच्या तारांच्या स्वरुपात लपवलेले

२४ कॅरट सोने, सोन्याच्या तस्करीच्या

विरोधात सुरू असलेल्या लढ्यामधली

ठळक घटना ठरली आहे.

व्याज सेवा कव्हरेज रेशिओ

5.

अमन शिवाजी राठोड.

विकी शिवाजी राठोड.

शिवाजी बाबुराव राठोड

परदेशी शिक्के असलेल्या आणि



MTDC

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित नोंदणीकृत कार्यालय :

मफतताल हाऊस, १ ला मजला, एच.टी. प्रारेख मार्ग, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई-४०००२०. दूरध्वजी: ०२२-२२०४४०४० फॅवस: ०२२-२२८५२१८२.

ई-निविदा सूचना (ऑनलाईन ३६)

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचेकडून खातील कामांसाठी (अधिकृत डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रधारक) विस्तृत निविदा सुचनेत नमुद्र केलेल्या पुर्व अर्हता पात्र संस्थांकडून RFP प्रदृतीने ई - निविद्रा प्रणालीन्द्रारे (ऑनलाईन) मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.	कामाचे नाव	अंद्राजपत्रकीय स्वक्रम (लक्ष)
8	महाराष्ट्रातील ५ ठिकाणी 'छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान (संग्रहालय	RFP
	/थीम पार्क)' चा मास्टर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागाराची	
	नियुक्ती करणेबाबत.	

ई-निविदेचे वेळापत्रक

!	8		डाऊनलोड करण्याचा कालावधी द्रि.०३/०६/२०२३ सकाळी
		करण्याचा व सादर करावयाचा	११.०० ते दि. १६/०६/२०२३ दुपारी १५.०० वाजेपर्यंत
		कातावधी	_
;	5	ई-निविदा हार्ड कॉपी स्वरुपात	दि.१६/०६/२०२३ दुपारी ते दि. २०/०६/२०२३ दुपारी १५.००
		सादर करावयाचा कालावधी	वाजेपर्यंत.
	3	निविदा उघडण्याचे दिनांक व वेळ.	दि. २०/०६/२०२३ रोजी दुपारी १६.०० वाजता (शक्य झाल्यास)
,	8	बोलीपूर्व बैठक	द्रि. ०९/०६/२०२३ रोजी @१५.०० वा.
1	g	शुध्दिपत्रक	उपरोक्त ई-निविदा संबंधीचे शुद्धीपत्रक व पुढीत सुचना फक्त
L			ऑनलाइन प्रदृतीने दर्शविल्या जातील

₹. http://MTDC.co

http://mahatenders.gov.in

सही/-कार्यकारी अभियंता

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई. डीजीआयपीआर/आरओसी-२०२३-२४/क्र-५/सी१२१८

मुंबई विमानतळावर ६ कोटींचे १० किलो सोने जप्त!

मुंबई, दि. ०५ (प्रतिनिधी) : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) मुंबईने ३ आणि ४ जून २०२३ रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत ६.२ कोटी रुपयांचे एकूण १० किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

या संबंधित प्रकरणांमध्ये ४ प्रवाशांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. पहिल्या प्रकरणात शारजाहून

मुंबईत एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट क्रमांक र्धे २५२ ने आलेल्या दोन प्रवाशांना विशिष्ट माहितीच्या आधारे, विमानतळावर थांबवण्यात आले. या तपासणी अंगाभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये ८ किलो वजनाचे २४ कॅरेटचे परदेशी शिक्का असलेले सोन्याचे ८ बार

माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत या प्रवाशाच्या एका साथीदाराला घेण्यात आले. ८ किलो वजनाचे ४.९४ कोटी रुपयांचे सोने बारच्या स्वरुपात आढळले. पहिल्या प्रकरणात तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

३०.०१.२०२३ जारी केली होती.

निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल.

दिनांक : ०२.०६.२०२३

दि. ०२ जून, २०२३ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

असलेल्या एका भारतीय नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय रोजी थांबवण्यात आले. त्याच्या सामानाची तपासणी असता ५६ लेडीज पर्स त्याच्याकडन ताब्यात घेण्यात आल्या. या सर्व लेडीज पर्सच्या धातूच्या पट्ट्यांमध्ये चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात २४ कॅरट सोने

घेतलेल्या सोन्याच्या तारांचे निब्बळ वजन २००५ ग्रॅम होते आणि त्यांची अंदाजे किंमत सुमारे रु. १,२३,८०,८७५/- इतकी होती. प्रवाशालाही अटक केली आहे

लपवण्यात आल्याचे आढळले.

या दोन्ही प्रकरणात गुन्हे करण्याचे पूर्णपणे नवे प्रकार

ठाणे क्षेत्रिय कार्यालय : बी-३७

वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) ४०० ६०४. ०२२-२५८२९४०६/३०४०, फॅक्स : ०२२ २५८२९७३९

र्डमेल : dzmthane@mahabank.co.in

मुख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे -

ज्याअर्थी अधोहस्ताक्षरीत बँक ऑफ महाराष्टचे प्राधिकत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

२००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता

कलम १३ च्या उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये स्पीड पोस्ट/ नोंदणीकृत एडी,

थेट डेलिव्हरी हस्ते यांच्याद्वारे कर्जदार मे. आयोजन ईव्हेंट्स ॲन्ड ॲडवरटायजिंग पा. लि यांना सचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. ५५०६९९.४९ अधिक अलाग व्याज १२.४५%

द.सा. देराने दि. ३०.०९.२०२३ पासून अधिक अन्य प्रभार, खार्च व मूल्य रकमेचे प्रदान

सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व

आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितोंनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सद

ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात

व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये

मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, डी विंग, बिल्डींग आशा सदन सीएचएसएल म्हणून ज्ञात, राम

मारूती रोड, लाल चौंकी, सिद्धेश्वर आळी, कल्याण (प) ४२१ ३०१ येथील सीटीएस क्र. ६७९

व अन्य जुना सर्व्हे क्र. ६, ७ व नवीन सर्व्हे क्र. ५७, ५८, गाव कल्याण, तालूका कल्याण

प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

ईस्क्वायर मनी गॅरन्टीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. सीजी९, २४/२६, कामा बिल्डींग, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई महाराष्ट्र ४०० ००१ भारत. सीआयएन : L51900MH1985PLC036946 दूर. : +९१ ९१६७३४६८८९ ई-मेल : investoremgl@gmail.com

तपासणीमध्ये

वेनसाइट: www.esquiremoneyguarantees.com वेनसाइट: www.esquiremoneyguarantees.com भारतीय लेखा अहवाल (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालन तयार दि. ३१ मार्च, २०२३ रोजी अखोर तिमाही व वर्ष अखोरकरिता ईस्क्वायर मनी गॅर्न्टीज लिमिटेड लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश (रक्कम रु. लाखात दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा निष्कः

	विवरण	39.03.23	तिमाही अखेर ३१.०३.२२ (लेखापरिक्षीत)	
	कामकाजातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	૧.૦૫	૧.૦૫	8.24
	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपूर्व)	(४.२७)	(\$3.\$)	(५.२८)
	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बार्बीपश्चात)	(४.२७)	(\$.53)	(५.२८)
	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बार्बीपश्चात)	(४.२७)	(\$.\$\$)	(५.२८)
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता निञ्चळ नफा/ (तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(४.२७)	(३.६३)	(५.२८)
	प्रदानित भाग भांडवल	२२०.५०	२२०.५०	२२०.५०
	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता)	(४.२७)	(६.६३)	(१२२.४२)
	प्रतिभूती किमान खाते	392.00	392.00	३९२.००
	निव्वळ मूल्य	४८४.७५	४९०.०८	४९०.०८
	प्रदानित कर्ज भांडवल/ थिकत कर्ज	-	-	-
	थकित कपात विहित शेअर	-	-	-
	कर्ज इक्विटी रेशिओ	-	-	-
	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खांडित			
	कार्यचलनाकरिता)			
	ए. मूळ	-	-	-
	बी. सौम्यीकृत	-	-	-
	भांडवल कपात राखीव	-	-	-
	घसारा कपात आरक्षित	-	-	-
- 1	वर्ष्य केल बच्चीच केलिको			

. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ०१ जून, २०२३ रोजी संचालक मंडळाच्या सभेद्वारे पाहण्यात व लेखा समिर्त

वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉव एक्सचेंजेससह तिमाही व वर्ष अखेर वित्तीय अहवाल यांचा प्रारूप विस्तृतरित्या सारांश आहे. तिमाही व वर्ष अखे वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीर्च

वेबसाइट www.esquiremoneyguarantees.com वर्षायक विकास www.bc:Illuta.com वर व क्येनीच वेबसाइट www.esquiremoneyguarantees.com वर उपलब्ध आहे. ३. वितीय अहवाल कंयनी (भारतीय लेखा समिती) निवम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या व कंयनी (भारतीय लेख वित्तीय अहवारा करना (भारताय राज्या सामता) निक्त, २०५५ (भारता २६६) ना समिती पुराशणा नियम, २०६६ च्या नियम ३ समितो कर्मानी व्यवस्त २०६३ व्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विदित्त असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउँटेंग स्टैंड्क्स (आय्एनडी-एएस) नियम, २०६५ व कंपनी

जनता चुनार तथा व जनता करवान करवानता इन्छन जनाजाटा स्टब्ड्स (जनवर्गक च्यूस) नियम, २०१२ व जनत् (भारतीय लेखा समिती) नियम २०१६ अनुसार शिफारस करवान येणार आहे. स्रोशन सीक्युरिटी, २०२० च्या अंतर्गत कंप्रनीचे लेखापरीक्षित अहवाल सदर अनुसार निर्धारित करण्यात आले आहे. . सदर गत कॉलावधीकरिता आकडेवारी पुन:त्यवस्थापित/ पुन:निर्धारित केली आहे, जी आवश्यक असल्यास चार कालावधीच्या संबंधात तुलनात्मक असेल.

(मनोज चंदेर पांडे) दि. ३ जून, २०२३ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०५२६११८३

संचालक मंद्रलाच्या वतीने व त्यांच्याकरित

बॉम्बे टॉकीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : २०१, २ रा मजला, ए विंग, नव नीलम बिल्डींग, १०८, वरळी सी फेस

रोड, वरळी मुंबई, महाराष्ट्र ४०० ०१८, भारत. सीआयएन : L65990MH1984PLC033919 वेबसाइट : www.bombaytalkieslimited.in भारतीय लेखा अहवाल (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालन तयार दि. ३१ मार्च, २०२३ रोजी अखोर तिमाही व वर्ष अखोरकरिता बॉम्बे टॉकीज लिमिटेडच्या लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश

विकाय अहवालाचा साराश (रवन र. लाखात)				
दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श				
_	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर	
विवरण	39.03.73	39.03.22	39.03.22	
	(लेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)	
कामकाजातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२.७९	२.०९	११.५९	
कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बार्बीपूर्व)	(७७.६)	(१३.००)	(१८.३२)	
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बार्बीपश्चात)	(⊌⊌.€)	(१३.००)	(१८.३२)	
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बार्बीपश्चात)	(७७.६)	(१३.००)	(१८.३२)	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(6,83)	(१३.००)	(१८.३२)	
प्रदानित भाग भांडवल	480.00	480.00	५४०,००	
राखीव (मूल्यांकन राखीव वगळता)	(३७.२६)	-	६.३०	
प्रतिभूती किमान खाते	-	-	-	
निञ्वळ मूल्य	५०२.७४	५४६.३०	५४६.३०	
प्रदानित कर्ज भांडवल/ थिकत कर्ज	-	-	-	
थिकत कपात विहित शेअर	-	-	-	
कर्ज इक्विटी रेशिओ	-	-	-	
उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)				
ए. मूळ	-	-	-	
बी. सौम्यीकृत	-	-	-	
भांडवल कपात राखीव	-	-	-	
घसारा कपात आरक्षित		-	-	
कर्ज सेवा कव्हरेज रेशिओ				

. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ०१ जून, २०२३ रोजी संचालक मंडळाच्या सभेद्वारे पाहण्यात व लेख समिती द्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. वरील हे मेबी (मची अनिवार्यना व विपोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही व वर्ष अखोर वित्तीय अहवाल यांचा प्रारूप विस्तृतरित्या सारांश आहे. तिमाही व वर्ष

अखोर वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.bombaytalkieslimited.in वर उपलब्ध आहे. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुधारणा नियम, २०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ ांतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टॅंडईस (आयएनडी-एएस

नियम, २०१५ व कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम २०१६ अनुसार शिफारस करण्यात येणार आहे. सोशन सीक्युरिटी, २०२० च्या अंतर्गत कंपनीचे लेखापरीक्षित अहवाल सदर अनुसार निर्धारित करण्यात

सदर गत कालावधीकरिता आकडेवारी पुन:व्यवस्थापित/ पुन:निर्धारित केली आहे, जी आवश्यक असल्यास चालू कालावधीच्या संबंधात तुलनात्मक असेल. संचालक मंद्रलाच्या वतीने व त्यांच्याकरिता

दि. ३ जून, २०२३ ठिकाण : दिल्ली सही/-(धर्मेश कोटक) डीआयएन : ०६६४२१५७

रिक्षाचालक आणि वृद्ध महिला प्रवासी याच्या वादात मध्यस्थी करणे भोवले

अलिबाग येथील तरूणाच्या कानाचा पृण्यात रिश्चाचालकाने घेतला चावा. पडले १० टाके! पुणे, दि. ०५ मदत करण्याची विनंती (वार्ताहर) : पुण्यात केली. मात्र चालक नातवासोबत प्रवास आणि त्याने शिवीगाळ करणाऱ्या वद्ध महिलेकडे करण्यास सुरुवात केली. अव्याच्या सव्या भाडे मागणाऱ्या रिश्लाचालकाला त्याच्या दोन गेलेल्या मित्रांनाही बोलावले आणि तरूणाला करण्यास सुरुवात केली पडले. असे या पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल माहितीनुसार, स्वारगेट बस टर्मिनसबाहेर जून रोजी पहाटे घेतला. हो यांनी वेदनेने आरडाओरडा सुमारास घटना घडली. पीडित आरोपींनी घाबरून तेथू चव्हाण संतोष हा

अलिबाग, रायगड येथील त्यानंतर त्याने रिश्वाचे रहिवासी असून तो त्याच्या १२ जेएस चुलत भावाच्या लग्नाला ९२०८) फोटो काढले होता. पुण्यात आला आणि कानाला कपदा दुसऱ्या दिवशी तो घरी बांधून मदतीसाठी स्वारगेट परतण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला स्वारगेट टर्मिनसवर बसची वाट पोलिसांनी त्याला आधी पाहत असताना त्याला रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. ट्रकचालक एक वृद्ध महिला धान्याने भरलेली गोणी घेऊन म्हणून काम करणाऱ्या सोबत ८ ते ९ वर्षांच्या चव्हाण यांच्या कानाला नातीसह जाताना दिसली. १० टाके पडले आहेत ही महिला रिश्वाचालकाला त्यांच्या २-३ किमी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा

सोडण्याची सांगितले को चालक १५० रुपयांची मागणी करत होता, असे याने आहोत, आणि त्यानुसार

ओसीस्प्रे कन्सलटन्ट्स लिमिटेड

दूर. : ९१ २२ २२६१ ८०७१, फॅक्स : ०२२६७४९५२०० सीआयएन : L74140MH1982PLC027652 प्रशासकीय कार्यालय : सी-१, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी,

सचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपनीच्या प्रशासकीय कार्यात्वय पत्ता सी-१, वाडिया इंटर्सज़्मल सेंटर, पांडुगा बुधकर मार्ग, तब्दी, मुंबई ५०० ०२५ बेथे बुधवार, दि. २८ जून, २०२३ रोजी स. १९.०० वा. आयोजित दि. ९ मे, २०२३ रोजी आयोजित एजीएम

२०२२ द्वारे व सेबी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. जानेवारी, २०२३ (यापुढे एकत्रितरित्या सर्क्युलर म्हणून संदर्भित) व अन्य सर्व लागू कायदा अनुसार सभेच्या सूचनेमध्ये व्यवसाय करण्यात येत आहे. एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स यांच्यासह वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंपनीने दि. ४१ वी एजीएम यांच्यासह वार्षिक अहवाल सोमवार, दि. ५ जून, २०२३ रोजी वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२३ करिता कंपनी/ रजिस्ट्रर/ डिपॉझिटरी पार्टिसीपंट्स यांच्यासह नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सूचन

ए. परोक्ष ई-मतदान सुरु होण्याची तारीखा व वेळ : रविवार, दि. २५ जून, २०२३ रोजी स. ९.०० वा.

डी. एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर मार्फत मतदान करण्याकरिता सुविधा उपलब्ध आहे. सभासद ज्यांनी परोक्ष ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान सभेमध्ये उपस्थित राहून आधीच पार पाडले नाही आहे ते सभेमध्ये उपस्थित राहून त्यांचा मतदान हक बजावू शकतात.

ई) सभासद जे त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत पार पाडु शकतात ते सभेमध्ये सुद्धा उपस्थित राहु शकतात परंतू एजीएमच्या ठिकाणी पुन्हा मतदान करू शकत नाहीत.

रजिस्टरमध्ये उपलब्ध आहे व डिपॉझिटरीज सह उपलब्ध आहे त्यांना गुरुवार, दि. २२ जून, २०२३ रोजी निर्धारित तारखेपर्यंत एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर मार्फत ई-मतदान सुविधा व मतदान करण्यास अधिकार आहे. जी) ४१ वी एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.oseaspre.com व वेबसाइट https:/

evoting.karvy.com वर उपलब्ध आहे. एच) ई-मतदान संबंधात कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions

(FAOs) पाहावे व वेबसाइट https://evoting.kfintech.com वर डाउनलोड सेक्शनम kfintech.com वा त्यांचा टोल फ्री क्रमांक १८०० ३०९ ४००१ वर संपर्क साधावा.

अधिकारी यांना कंपनी संपर्क क्र. +९१ २२ ६६६२ ०००० वर संपर्क साधावा वा ईमेल ganesh pardeshi@wadiagroup.com पाठवावा. ओसीस्प्रे कन्सलटन्टस लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

सीआयएन : L65990MH2010PLC240703

संकेतस्थळ : homefirstindia.com दूरध्वनी क्र. : १८००३०००८४२५ इमेल आयडी : loanfirst@homefirstindia.com

मागणी सूचना कलम १३ (२) अनुसार

आपण खालील प्रमाणे नमूद केलेले कर्जदार यांनी खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या तालिकेत विस्ताराने देण्यात आलेल्या मालमत्ता तारण ठेऊन कर्ज घेतले आहे आणि सदरील कर्ज करारनाम्यासाठी आपण कर्जदार / सह कर्जदार हमीदारे आहात. कर्जाची परतफेड करण्यात आपण कसूर केल्यामुळे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (सरफेसी कायदा) च्या तरतृदींच्या अनुसार आपले कर्जखाते दिनांक 06.05.2023 रोजी अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांनी सरफेसी कायद्याच्या कलम १३ (२) तसेच त्यासह वाचा कलम १३ (१३) अनुसार मागणी सूचना आपण दिलेल्या पत्यावर निर्गमित केली होती. सदरील सूचना दिनांक 06.05.2023 रोजी जारी करण्यात आल्या आणि त्या सूचनेत असे म्हटले आहे की आपणास मंजूर करण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यात आपण कसूर केली आहे. त्यामुळे या जाहिरातीच्या माध्यमातून सरफेसी कायदा १३ (२) अनुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ अनुसार आणि कलम ३ (१) च्या तरतुदींच्या अनुसार आपणस सूचित करण्यात येत आहे.

अनु. क्र.	खात्याचे नाव व पत्ता, कर्जदार व हमीदार	प्रतिभूत मालमत्तेचा तपशील प्रभारित	मागणी सूचनेच्या तारखेनुसार एकूण थकबाकी अधिक पुढील व्याज व अन्य खर्च (रु. मध्ये)
1.	रोशनी प्रेम मुरारी दुबे, जयराम श्रीराम पुरी	फ्लॅट क्र. ००२, बिल्डींग बी-१, पनवेलकर संकुल, ८१/बी/१ व ८१/१/बी/२, ८४, एच. क्र. ७, गाव खारवाई, खारवाई नाका, कर्जत रोड, तालूका अंबरनाथ बदलापूर पूर्व ठाणे ४२१ ५०३.	1,398,827
2.	अशोक कुमार पांडे	पलॅट क्र. ०४, बिर्ल्डींग ए, साई किरण अपार्टमेंट, हाजीमलंग रोड, वेस्ट अमर दिप कॉलनी, पिसावली, पीओ-द्वाराली, तालूका कल्याण पूर्व मुंबई ४२१ ३०६.	477,779
3.	मारूती शिवाजी सरोडे, अलकनंदा मारूती सरोडे	पलॅट क्र. ३०१, ब्लॉक/ बिल्डींग ८, फेज ए, बी विंग, श्री स्वामी नरेंद्र प्रसन्न कॉम्प्लेक्स, बांगार नगर, जुना आग्रा रोड, रोड ग्रामपंचायत रोडच्या मागे, राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, काल्हेर, भिवंडी, महाराष्ट्र ४२१ ३०२.	1,363,225
4.	तेजस महादेव सावंत, महादेव पुंडलीक सावंत	फ्लॅट क्र. २३, बी विंग, श्री रामेश्वर सीएचएस, नवघर गाव, दत्त मंदिरच्या मागे, भाईंदर पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०१ १०५.	1,222,963

ुआपणास याद्वारे आवाहन कुरण्यात येते की आपण होम फर्स्ट फायुनान्स कंपनी इंडिया लिमिटेड याना ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसाच्या कालावधीत वरील प्रमाणे नमूद् केलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज शुल्क आणि अन्य आकार आदी रकम अदा केरावी अन्यथा होमफर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड सदरील कायद्याच्या तरतुदींच्या अनुसार प्रतिभूत मालमत्तांवर योग्य तो क्रम घेईल आणि त्यात कर्जुदार, तारणदार आणि हमीदार यांच्या मालमत्तांचा ताबा घेण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. सदरील कायद्याच्या अनुसार होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांच्याकडे असलेल्या अधिकारांमध्ये पुढील अधिकारांचा समावेश आहे (१) कर्जदार, तारणदार आणि हमीदार यांच्या मालमत्तांचा ताबा घेणे सदरील मालमत्ता लीज, असाइनमेंट किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह. (२) सदरील प्रतिभृत मालमत्तांचे व्यवस्थापन ताब्यात घेणे सदरील मालमत्ता लीज, असाइनमेंट किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह. ओणि होम फर्स्ट फायनान्स

फ्लॅट क्र. १, शांती विला, प्लॉट क्र. ४१, सर्व्हे क्र. ५६, ५७, ५८, रायगड, महाराष्ट्र ४१० २०३.

कंपनी इंडिया लिमिटेड यांनी केलेले कोणतेही हस्तांतरण आपण हस्तांतरित केल्याप्रमाणेच असेल. सद्रील कायद्याच्या कलम् १३ (१३) अनुसार आपणास याद्वारे कृोणतीही प्रतिभूत मालमत्ता विक्री, लीज किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून (व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाच्या व्यतिरिक्त) हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात येत आहे आणि वरील प्रमाणे नमूद केलेली मालमत्ता ही होमें फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांच्याकडे तारण / गहाण आहे आणि ती होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित

स्थळ : मुंबई व पनवेल दिनांक : 06.06.2023

स्वाक्षरी / - प्राधिकृत अधिकारी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

1.724.946

संतोष चव्हाण याने रिश्नाचालकाला थोडी दया दाखवून वृद्ध महिलेला

त्यांच्या

भाड्यात

संतोष

सांगितले

विनंती करत

असलेल्या

नाममात्र

होती.

दाखल केला आहे. सहाय्यक

निरीक्षक अधिनी बवचे स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. आम्ही या

आरोपींवर कारवाई करू

असे बवचे यांनी सांगितले

ठिकाण : मुंबई

दि. ५ जून, २०२३

नोंदणीकृत कार्यालय : नेविले हाउस, जे. एन. हेरेदिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१ मुना २ ४०० २५, दूर. १९ २२ ६६६२ ००० वेबसाइट : www.oseaspre.com ईमेल आयडी : oseaspre@gmail.com

महाव्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ महाराष्ट्राकरिता

४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मतदान माहितीची सूचना

सुचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. . गामान्य सर्क्युलर १०/२०२२ अनुपालन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालाय यांच्याद्वारे (एमसीए) दि. २८ डिसेंबर

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० अंतर्गत सुधारित (नियम) व सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीने त्याँच्या सभासदांना ४९ व्या एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या व सदर मतदान मार्फत व्यवहार करण्याकरिता सर्व ठरावांवर केफिन टेक्नोलॉजीस प्रा. लि. यांच्याद्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात (परोक्ष ई-मतदान) मार्फत त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता सुविधा प्रदान केली

बी. परोक्ष ई-मतदान बंद होण्याची तारीख व वेळ : मंगळवार, दि. २७ जून, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. सी. मतदान करण्याकरिता पात्रता लक्षात घेण्याकरिता निर्धारित तारीखा : गुरुवार, दि. २२ जून, २०२३

एफ) कोणाही व्यक्तीस ज्यांचे नाव कंपनीच्या सभासदांच्या/ लाभार्थी मालक यांच्या अहवालामध्

उपलब्ध ई-मतदान युजर मॅन्युअल पाहावे व श्री. राजेश पात्रो, केफिन येथे ०४०-६७१६ २२२२/६७१६१६३०, ईमेल आयडी : evoting@kfintech.com/rajesh.patro@ भाय) कोणत्याही तक्रारीकरिता सभासदांनी श्री. गणेश एस. परदेशी, कंपनी सचिव व मुख्य वित्तीय

गणेश एस. परदेशी